

## ज्येष्ठता सूची

उपसंचालक (माहिती) गट-अ  
(वरिष्ठ) या संवर्गातील  
अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२३  
पर्यंतची अंतिम ज्येष्ठता सूची.

### महाराष्ट्र शासन

#### सामान्य प्रशासन विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक: मावज-२०२३ / प्र.क्र. ३६ / मावज-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक:- ११ जून, २०२४

#### वाचा :-

१. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: एसआरव्ही-२०११/ प्र.क्र.२८४/का.-१२, दि.२१.१०.२०११
२. सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: मावज-२०२३/प्र.क्र.३६/३४-अ, दि.०२.०३.२०२३.
३. सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: मावज-२०२३/प्र.क्र.३६/३४-अ, दि.०४.०९.२०२३.

#### प्रस्तावना :-

शासन सेवेतील अधिकारी/कर्मचाऱ्यांची ज्येष्ठतासूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिध्द करणे याबाबतचे सर्वकष धोरण संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. त्यानुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक (माहिती) गट-अ (वरिष्ठ) या संवर्गाची अधिकाऱ्यांची दिनांक ०१.०१.२०२१, दिनांक ०१.०१.२०२२, व दिनांक ०१.०१.२०२३ पर्यंतची तात्पुरती ज्येष्ठतासूची संदर्भ क्र. २ येथील परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आलेली होती. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक (माहिती) गट-अ (वरिष्ठ) या संवर्गाची अधिकाऱ्यांची दिनांक ०१.०१.२०२१, दिनांक ०१.०१.२०२२, व दिनांक ०१.०१.२०२३ पर्यंतची अंतिम ज्येष्ठतासूची संदर्भ क्र. ३ येथील परिपत्रकान्वये संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. उपसंचालक (माहिती) -गट-अ (वरिष्ठ), या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२१ ज्येष्ठतासूचीतील परिशिष्ट-अ मधील स्तंभ क्र. ८, दिनांक ०१.०१.२०२२ व ०१.०१.२०२३ च्या ज्येष्ठतासूचीतील परिशिष्ट-अ मधील स्तंभ क्र. ७ “ज्येष्ठता दिनांक/ज्येष्ठतेचा मानीव दिनांक” हा रकाना अनावधानाने निरंक दर्शविण्यात आला असल्यामुळे सदर शासन परिपत्रक अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन शुद्धीपत्रक:-** उपरोक्त संदर्भ क्र.३ वरील शासन परिपत्रक दि.०४.०९.२०२३ हा अधिक्रमित करण्यात येत असून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक (माहिती) गट-अ (वरिष्ठ) या संवर्गाची अधिकाऱ्यांची दिनांक ०१.०१.२०२१, दिनांक ०१.०१.२०२२, व दिनांक ०१.०१.२०२३ पर्यंतची ज्येष्ठतासूची अंतिम करण्यात येत असून ती या परिपत्रकासोबत जोडली आहे.

२. उपरोक्त ज्येष्ठता सूची ही सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे राज्य शासनाने दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आपल्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये व उपसंचालक (माहिती) गट-अ (वरिष्ठ) या संवर्गातील सर्व अधिकाऱ्यांना सदर ज्येष्ठता-सूचीच्या प्रती शासनाच्या संकेत स्थळावरून उपलब्ध करून घेण्याबाबत कळवावे.

३. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०६१११५१६०८०२०७ असा आहे. हे शुद्धीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( युवराज सोरेगांवकर )  
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. प्रधान सचिव, ( मा.व ज. ), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई ३२,
२. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई ३२,
३. संचालक (माहिती)(प्रशासन), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
४. उपसंचालक (माहिती)(प्रशासन), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
५. निवड नस्ती.

**माहिती व जनसंपर्क महासंचालनालय**  
**उपसंचालक (माहिती) गट-अ (वरिष्ठ) या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १.१.२०२१ स्थित अंतिम ज्येष्ठतासूची**  
**परिशिष्ट-अ**

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	नांव	प्रवर्ग	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने/मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्षे)	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	१	श्री.ग.श्री.रामदासी	खुला	२९.३.१९६६	२८.१२.२००१	सरळसेवा	२८.१२.२००१	३१.३.२०२४	दि.१९.८.२०१९ च्या शासन निर्णयान्वये संचालक(मा) या पदावर तदर्थ पदोन्नती देण्यात आली.
२	२	श्री. द.मा.कांबळे	अ.जा.	५.३.१९६७	८.८.२०१३	पदोन्नती	८.८.२०१३	३१.३.२०२५	
३	३	श्री.रा.भ.मुळी	खुला	६.५.१९६३	२८.९.२०१६	पदोन्नती	२८.९.२०१६	३१.५.२०२१	शासन आदेश क्र.मावज-२०१५/३५३/प्र.क्र.८८/का-३४-अ,दि.२८.९.२०१६ अन्वये उपसंचालक (मा) नियमित पदोन्नती
४	४	डॉ. ग.व.मुळे	खुला	१३.११.१९६८	२८.५.२०१९	तात्पुरती पदोन्नती	२८.५.२०१९	३०.११.२०२६	आदेश दि.२८.५.२०१९ अन्वये उपसंचालक(मा) तात्पुरती पदोन्नती
५	५	श्री. गो.शं. अहंकारी	खुला	१२.१.१९७१	२८.५.२०१९	तात्पुरती पदोन्नती	२८.५.२०१९	३१.१.२०२९	आदेश दि.२८.५.२०१९ अन्वये उपसंचालक(मा) तात्पुरती पदोन्नती
६	६	श्री.अ.ला.आलुरकर	वि.मा.प्र.	११.१.१९७०	२८.५.२०१९	तात्पुरती पदोन्नती	२८.५.२०१९	३१.१.२०२८	आदेश दि.२८.५.२०१९ अन्वये उपसंचालक(मा) तात्पुरती पदोन्नती
७	७	श्री.अ.ज.अष्टपुत्रे	खुला	५.१२.१९६७	२८.५.२०१९	तात्पुरती पदोन्नती	२८.५.२०१९	३१.१२.२०२५	आदेश दि.२८.५.२०१९ अन्वये उपसंचालक(मा) तात्पुरती पदोन्नती मा. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रतिनियुक्तीवर (डिसेंबर-२०१९)

\*\*\*\*\*

**माहिती व जनसंपर्क महासंचालनालय**  
**उपसंचालक (माहिती) गट-अ (वरिष्ठ) या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १.१.२०२२ स्थित अंतिम ज्येष्ठतासूची**  
**परिशिष्ट अ**

१) संवर्गाचे नाव :- उपसंचालक (माहिती), गट-अ

२) वेतनश्रेणी :- एस-२३ : ६७७००-२०८७००

३) दि. १ जानेवारी, २०२२ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची (दि.०१.०१.२०२१ ते दि.३१.१२.२०२१ या कालावधीत कार्यरत कर्मचाऱ्यांची )

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव / कार्यरत असलेल्या कार्यालयाचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३(२)(अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रूजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्ती चा दिनांक	शैक्षणिक अर्हता (ज्या पदासाठी आवश्यक आहे तेथेच हा रकाना अंतर्भूत करावा.)	शेरा
(०१)	(०२)	(०३)	(०४)	(०५)	(०६)	(०७)	(०८)	(०९)	(१०)
०१	श्री. द.मा.कांबळे	पदोन्नती	५.३.१९६७	अ.जा.	८.८.२०१३	८.८.२०१३	३१.३.२०२ ५		
०२	श्री.रा.भ.मुळी	पदोन्नती	६.५.१९६३	खुला	२८.०९.२०१६	२८.०९.२०१६	३१.५.२०२ १		संचालक (मा) या रिक्त असलेल्या सरळसेवेच्या पदावर दि.२८.५.२०२१ च्या आदेशान्वये तदर्थ पदोन्नती. दि.३१.०५.२०२१ रोजी नियतवयोमानाने सेवानिवृत्त झाले.
०३	डॉ. ग.व.मुळे	तात्पुरती पदोन्नती	१३.११.१९६८	खुला	२८.५.२०१९	२८.५.२०१९	३०.११.२० २६		आदेश दि.२८.५.२०१९ अन्वये उपसंचालक(मा) तात्पुरती पदोन्नती
०४	श्री. गो.शं. अहंकारी	तात्पुरती पदोन्नती	१२.१.१९७१	खुला	२८.५.२०१९	२८.५.२०१९	३१.१.२०२ ९		आदेश दि.२८.५.२०१९ अन्वये उपसंचालक(मा) तात्पुरती पदोन्नती
०५	श्री.अ.ला.आलुरकर	तात्पुरती पदोन्नती	११.१.१९७०	वि.मा.प्र.	२८.५.२०१९	२८.५.२०१९	३१.१.२०२ ८		आदेश दि.२८.५.२०१९ अन्वये उपसंचालक(मा) तात्पुरती पदोन्नती
०६	श्री.अ.ज.अष्टपुत्रे	तात्पुरती पदोन्नती	५.१२.१९६७	खुला	२८.५.२०१९	२८.५.२०१९	३१.१२.२० २५		आदेश दि.२८.५.२०१९ अन्वये उपसंचालक(मा) तात्पुरती पदोन्नती मा. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रतिनियुक्तीवर (डिसेंबर-२०१९)
०७	डॉ.श्रीमती सु.म. मुळे	प्रपत्र बढती-	१७.५.१९६७	खुला	०७.०९.२०२१	०७.०९.२०२१	३१.५.२०२ ५		शा.नि. दि.०७.९.२०२१ अन्वये उपसंचालक(मा) पदावर प्रपत्र बढती-मा.मुख्यमंत्री कार्यालय.. मा. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रतिनियुक्तीवर (जानेवारी-२०२०)
०८	श्री. ज्ञा.ना.इगवे	तात्पुरती पदोन्नती	२२.४.१९६६	भ.ज.(ब)	०७.०९.२०२१	०७.०९.२०२१	३०.४.२० २४		शा.नि. दि.०७.९.२०२१ अन्वये उपसंचालक(मा) पदावर तात्पुरती पदोन्नती
०९	डॉ. सं.शि.खराट	तात्पुरती पदोन्नती	५.१.१९६५	इ.मा.व.	०७.०९.२०२१	०७.०९.२०२१	३१.१.२०२ ३		शा.नि. दि.०७.९.२०२१ अन्वये उपसंचालक(मा) पदावर तात्पुरती पदोन्नती

\*\*\*\*\*

**माहिती व जनसंपर्क महासंचालनालय**  
**उपसंचालक (माहिती) गट-अ (वरिष्ठ) या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १.१.२०२३ स्थित अंतिम ज्येष्ठतासूची**  
**परिशिष्ट अ**

१. संवर्गाचे नाव :- उपसंचालक (माहिती), गट-अ

२. वेतनश्रेणी :- एस-२३ : ६७७००-२०८७००

३. दि. १ जानेवारी, २०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची (दि.०१.०१.२०२२ते दि.३१.१२.२०२२ या कालावधीत कार्यरत कर्मचाऱ्यांची )

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव / कार्यरत असलेल्या कार्यालयाचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३(२)(अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रूजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता (ज्या पदांसाठी आवश्यक आहे तेथेच हा रकाना अंतर्भूत करावा.)	शेरा
(०१)	(०२)	(०३)	(०४)	(०५)	(०६)	(०७)	(०८)	(०९)	(१०)
०१	श्री. द.मा.कांबळे	पदोन्नती	५.३.१९६७	अ.जा.	८.८.२०१३	८.८.२०१३	३१.३.२०२५		
०२	डॉ. ग.व.मुळे	तात्पुरती पदोन्नती	१३.११.१९६८	खुला	२८.५.२०१९	२८.५.२०१९	३०.११.२०२६		आदेश दि.२८.५.२०१९ अन्वये उपसंचालक(मा) तात्पुरती पदोन्नती
०३	श्री. गो.शं. अहंकारी	तात्पुरती पदोन्नती	१२.१.१९७१	खुला	२८.५.२०१९	२८.५.२०१९	३१.१.२०२९		आदेश दि.२८.५.२०१९ अन्वये उपसंचालक(मा) तात्पुरती पदोन्नती
०४	श्री.अ.ला.आलुरकर	तात्पुरती पदोन्नती	११.१.१९७०	वि.मा.प्र.	२८.५.२०१९	२८.५.२०१९	३१.१.२०२८		आदेश दि.२८.५.२०१९ अन्वये उपसंचालक(मा) तात्पुरती पदोन्नती
०५	श्री.अ.ज.अष्टपुत्रे	तात्पुरती पदोन्नती	५.१२.१९६७	खुला	२८.५.२०१९	२८.५.२०१९	३१.१२.२०२५		आदेश दि.२८.५.२०१९ अन्वये उपसंचालक(मा) तात्पुरती पदोन्नती मा. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रतिनियुक्तीवर (डिसेंबर- २०१९ )
०६	डॉ.श्रीमती सु.म. मुळे	तात्पुरती पदोन्नती	१७.५.१९६७	खुला	०७.०९.२०२१	०७.०९.२०२१	३१.५.२०२५		शा.नि. दि.०७.९.२०२१ अन्वये उपसंचालक(मा) पदावर प्रपत्र बढती-मा.मुख्यमंत्री कार्यालय मा. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रतिनियुक्तीवर (जानेवारी-२०२०)
०७	श्री. ज्ञा.ना.इगवे	तात्पुरती पदोन्नती	२२.४.१९६६	भ.ज.(ब)	०७.०९.२०२१	०७.०९.२०२१	३०.४.२०२४		शा.नि. दि.०७.९.२०२१ अन्वये उपसंचालक(मा) पदावर तात्पुरती पदोन्नती
०८	डॉ. सं.शि.खराट	तात्पुरती पदोन्नती	५.१.१९६५	इ.मा.व.	०७.०९.२०२१	०७.०९.२०२१	३१.१.२०२३		शा.नि. दि.०७.९.२०२१ अन्वये उपसंचालक(मा) पदावर तात्पुरती पदोन्नती

\*\*\*\*\*